

*This is not a word-for-word transcript*

---

**Tejali**

नमस्कार मित्रांनो... English Expressions मध्ये तुमचं स्वागत. हा आहे तुम्हाला इंग्रजीतले नवनवीन वाक्प्रचार शिकवणारा शो. आजचं English expression आहे 'things are looking up'. याचा शब्दशः अर्थ होतो, आता गोष्टी नीट दिसायला लागल्यात. पण या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? चला याचा अर्थ समजून घेऊ.  
ख्रिस आणि हेलन बागेत गप्पा मारत आहेत. हेलन काय शोधतेय?

**Chris**

It's a nice day here in London, so I've come outside to meet Helen. Ah, there she is! Helen, how are you?

**Helen**

I'm... fine... thanks.

**Chris**

What are you doing? What are you looking at?

**Helen**

I'm looking up.

**Chris**

R-Right. But I can't see anything.

**Helen**

Neither can I.

**Chris**

Have you seen an aeroplane or something?

**Helen**

Not sure...

**Tejali**

काही लक्षात आलं का? हेलन आकाशात बघतेय! आणि म्हणून ख्रिस विचारतोय, तू विमान बघातीयेस का? विमान म्हणजे 'an aeroplane'. हेलन आकाशात नक्की काय शोधतेय? चला पुढचं ऐकू.

**Chris**

Maybe a bird?

**Helen**

Well, apparently things are looking up.

**Chris**

Things are looking up?

**Helen**

Yes, Rosie told me that the weather has been sunny for the last three days, so things are looking up. I thought I'd come and see for myself... But there's not much going on to be honest.

**Chris**

Ah, I think you've misunderstood. Rosie didn't mean there are things up in the sky.

**Helen**

Really? What do you mean?

**Tejali**

आह!! हेलनचा थोडा गोंधळ झालाय. खरं तर रोझी लंडनमधल्या हवामानाबद्दल सांगत होती. ती म्हणाली, 'things are looking up'. हवामान चांगलं होतंय, असं तिला म्हणायचं आहे. पण 'things are looking up' या वाक्प्रचाराचा अर्थ होतो की आता परिस्थिती सुधारत आहे. वेगवेळ्या परिस्थितीत हा वाक्प्रचार वापरता येतो. आपल्याला परिस्थिती आशादायी वाटत असते, सकारात्मक वाटत असतं, अशा वेळी याचा वापर करतात. शाळा-कॉलेजात किंवा काम करताना अपेक्षित निकाल हाती येत असतात, आपल्या कामाचं चीज होत असतं, तेव्हा आपण म्हणतो 'things are looking up'. यात things ऐवजी आपण दुसरे शब्द वापरू शकतो, उदा. 'business is looking up'. आपण कशाबद्दल बोलतोय हे नक्की असेल तर यात, things ऐवजी सर्वनाम it वापरलं जातं.

आता आपलं उदाहरणच बघू. समजा कोणी विचारलं, तुझा बिझनेस कसा चाललाय? तुम्ही उत्तर देऊ शकता, 'things are looking up'.

आता आणखी काही उदाहरणं ऐकू.

My wife and I both found great new jobs last month, so things are looking up.

Things are finally looking up now that he's recovered from his illness.

**Helen**

So when Rosie told me that things were looking up, she meant that the weather has been getting better at the moment.

**Chris**

Yes, she's suggesting that it looks like the weather in general is improving. So what do you think? Do you think the weather is getting better?

**Helen**

So far, yes, yesterday was really hot. I hope it lasts for the weekend... But if things get worse, would you say, 'things are looking down'?

**Chris**

Not really. Instead, you could say: 'It's taken a turn for the worse'.

**Helen**

It's taken a turn for the worse. That's a useful phrase.

**Chris**

Oh no, but hang on... look at that black cloud in the sky. It looks like it might rain after all. That's typical English weather!

**Helen**

Oh great. Things really have taken a turn for the worse! Quick, let's get back to the office before it rains.

**Tejali**

अरे देवा!! हे असं असतं बघा ! बेभरवशाच्या हवामानाचं काही सांगता येत नाही. As soon as 'things are looking up', हवा लगेच बदलते. आपण एक काम करू, तुम्हाला याबद्दल काय वाटतं, कुठे 'things are looking up', आपण याबद्दल फेसबुक गुपवर चर्चा करू. पुन्हा भेटू 'English Expressions'च्या पुढच्या भागात. Bye!